

— समवं नीलं सतोयमेवाभं वस्त्रं समवगुणिता *gehüllt in ein Gewand* R. 7, 26, 18.

— या, कुनूरसत्रिमुक्तवस्त्रमागुणिती *gehüllt in ein Gewand* R. 7, 39, 23.  
गुणादिनी, so st. गुणादिसनी RĀGAN, im ÇKD. u. तृष्णपत्री.

गुणितका (?), °संभूता (लिपि); s. u. मुद्रालिपि.

गुर् 1) Z. 2, das Wort kann auch VS. 23, 21 die gangbare Bed. haben.

1. गुर्, गोपतः (gen. partic.) Gr. 12, 6. = गोपयतः Schol. Diese Lesart wird aber schwerlich richtig sein; der Schol. D. hat offenbar die Lesart राधाया वचनं तदधगमुखावन्दति केचित्तो vor Augen gehabt. गुर् a) खन्येते तस्य हौ पदौ सुगुप्तपि धावतः *sehr vorsichtig* Spr. 4866. सुगुप्तं रद्यमाणः *sicher* 3234. — b) दत्ताम्बुवयसौ गुर्ते ऽवस्थाप्य चात्र *an einem versteckten Orte* KATH. 73, 92. — desid. 1) Z. 2 lies तेवात्रत्पेभ्यः: — Vgl. गुणपितु.

— श्रधि vgl. श्रधिगोपत्.

— घन् 2) Z. 3 lies 1, 9 st. 1, 8.

3. गुर् s. oben u. 1. गुर्.

4. गुर्, धर्मगुरुन् Beiw. Krishṇa's BHĀG. P. 10, 84, 8.

गुरुतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 73, b, 31.

गुरुटीतातत्त्व n. Titel eines Werkes ebend. 103, b, 45.

गुप्तप्रयाग m. N. pr. einer Oertlichkeit ebend. 149, a, 17.

गुप्तमस्त्वती f. N. pr. eines Flusses, = प्रायी स° ebend. 77, b, 44.

गुप्तमाधनतत्त्व n. Titel eines Werkes, citirt im ÇKD. u. महानिषा.

गुप्तावधूत (गुप्त + अ०) m. *ein Avadhūta* (s. u. 1. धू mit अ०) *im Geheimen* WILSON, Sel. Works 1, 262. — Vgl. व्यक्तावधूत.

गुप्तासन (गुप्त + 1. अ०) n. Bez. *einer best. Art zu sitzen*, = सिद्धासन Verz. d. Oxf. H. 234, a, 22.

गुप्ति 2) bei den Gāina *das sich-in-Acht-Nehmen, auf-seiner-Hut-Sein* (auf dass man nicht von der Sinnlichkeit, von der Aussenwelt besudelt werde) SARVADARÇANAS. 37, 18. 38, 21. fg. — 3) मत्वं *Geheimhaltung einer Berathung* Spr. 3321. *eines Zauberspruchs* SARVADARÇANAS. 170, 12; vgl. 171, 7. — 5) VARĀH. BHĀ. 3, 10. गुप्त्यधिकृत m. *Kerkermeister* 12, 15.

गुर्, सदुपौर्गुप्तिकर्त्ते शारमित्र KATH. 56, 245. नगरी सुनेनागुणगुप्तिकर्त्ता 73, 21. — caus.: गुप्तपत्रीव सुश्लाघाप्तरलमयो स्त्राम् 72, 79.

गुप्त्य 1) *das Aufreihen überh.* KUVALAJ. 111, b. 117, a.

गुप्तका nom. ag. *Aufreifer*; s. मैत्रिकागुप्तिका.

गुप्तका f. *das Anreihen, unter den शब्दालंकाराः* Verz. d. Oxf. H. 208, a, No. 489.

गुर् vgl. गुरुर्वणि.

— अ॒व, अ॒वागुरु॒ BHĀG. P. 10, 9, 11.

गुर् 1) a) *schwer verdanlich* Spr. 4349. — c) AV. PRĀT. 1, 52. TAITT. PRĀT. 2, 10. IND. ST. 8, 84. 211. 222. — d) अ॒क्षेव गुरुः सुदाहृणानामिति क्लालूल मा स्म तात दृष्ट्यः so v. a. *der schrecklichste von Allen* SPR. 3663. — e) गरीयसीर्गिरः SĀH. D. 93, 21. मुकुर्निर्व्यं द्रृपं कविजनविष्णे विर्गुरु कृतम् so v. a. *hoch gehalten* SPR. 3297; vgl. गुरुकृत. — f) Z. 3. fg.

गरीयमि so v. a. *sehr ehrenvoll* PĀNÉAT. I, 418 gehört zu e); vgl. SPR. 2144. — g) गरि॒॒॒॑ BHĀG. P. 12, 8, 39. — 2) b) bei den ÇAKTA Verfasser eines Mantra Verz. d. Oxf. H. 101, a, 25. — c) SPR. 863 (zugleich schwer). WEBER. GJOT. 83. — f) = Prabhākara Verz. d. Oxf. H. 233, b, N. 5.

238, b, 19. HALL 50. 172. — g) Bez. des 9ten astrologischen Hauses, == धर्म VARĀH. BHĀ. S. 1, 16.

गुरुक्रम m. Verz. d. Oxf. H. 101, a, 30.

गुरुगृक n. Jupiters Haus, Bez. der Sternbilder Schütze und Fische VARĀH. BHĀ. S. 11.

गुरुपृड m. pl. N. pr. einer Dynastie BHĀG. P. 12, 1, 28. Varianten VP. 473, N.

गुरुतल्प 1) °रत adj. == °ग VARĀH. BHĀ. 21, 6. — 2) Verz. d. Oxf. H. 270, a, 8. WEBER, RĀMAT. UP. 333.

गुरुताल m. Bez. eines best. Tactes SAMĀCTADĀM. im ÇKD.

गुरुतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 13, a, 5. 8.

गुरुत्व 3) prosodische Länge IND. ST. 8, 223, 1. — 6) Schwefälligkeit, Trägheit: शरीरावाक्षितगुरुत्वाप्रवृत्तिरात्म्यम् SARVADARÇANAS. 163, 21.

गुरुत्वक n. Schwere BHĀSHĀ. 4.

गुरुदीना f. Weihe zum Lehreramt Verz. d. Oxf. H. 72, b, No. 123.

०तत्र n. Titel einer Schrift 103, b, 45.

गुरुपत्नी f. die Frau des Lehrers (nicht Schwiegermutter) M. 9, 57.

गुरुपत्रिपाटी f. Reihenfolge der Lehrer, Titel einer Gāina-Schrift Verz. d. Oxf. H. 372, b, No. 266.

गुरुपादाश्रम m. demütige Verehrung des Lehrers WILSON, Sel. Works 1, 164.

गुरुमता (von गुरुमत् = गुरु schwer) f. Schwere BHĀG. P. 10, 7, 27.

गुरुमत् adj., f. तीर्ती schwanger BHĀG. P. 10, 2, 21.

गुरुमुष्टि so v. a. गुरुमुष्टि KATH. 21, 7. Statt गुरुमुष्टि lesen andere Hdschr. wohl richtiger गुरु०, zusammengezogen aus गुरु०.

गुरुत्वात्मा f. Wichtigkeit oder Unbedeutendheit SPR. 1713.

गुरुत्वावत् 1) n. IND. ST. 8, 216.

गुरुत्वावलोक्यसंप्रवृत्ति m. Titel eines Werkes HALL 170.

गुरुश्वायसंवाद m. eine Unterhaltung zwischen Lehrer und Schüler, Titel eines philos. Dialogs Verz. d. Oxf. H. 388, a, No. 526.

गुरुश्रीपादुकामा f. demütige Verehrung des Lehrers Verz. d. Oxf. H. 92, a, 21.

गुरुस्कन्ध m. eine best. Pflanze, = लेपमाणा ÇABDAM. im ÇKD. u. dem letzten Worte.

गुरुस्त्रव m. Titel eines Werkes WILSON, Sel. Works 1, 283.

गुर्जार adj. (f. झी) in Guzerat lebend: स्त्रियः गुर्जारः; Verz. d. Oxf. H. 217, b, 16.

गुरुतिका 1) Spielball KATH. 63, 217. — 2) Pille KATH. 89, 25. fg. सुरुतिका, निर्गुलिका 36.

गुरुञ्जक HALĀ. 2, 33.

गुरुत्वा mit उपवि caus.: धाना: करमः परिवापः पुोडाशः परंस्पेति तेषां पर्यत्कामयीरस्तत्तडपविगुरुत्वयेषु: ACV. ÇA. 12, 8, 33. nach dem Comm. = उपकल्पयेषु; अभिवधयेषु; vielleicht = गुरु० daranreihen so v. a. nacheinander oder abwechselnd geniessen. सौम्यं वा विगुरु० निर्वपयेषु: ebend. 33.

गुरुत्वा 1) b) n. BHĀG. P. 10, 80, 16. Z. 4 lies 9, 266 st. 9, 226. — d) VARĀH. BHĀ. 23 (21), 8. — Vgl. जल०, निर्गुरुत्वा, महागुरुत्वा, वातगुरुत्वा, वायु०.

गुरुत्वक Gebüsche: उपवेष्य च तां मध्ये गुरुत्वके चूतशाखानाम् KATH. 93, 71.